MANUFACTURER OF BULK DRUGS & IMPORTERS OF SOLVENTS & CHEMICALS

H.O: 203/4 SAHAKAR BHAVAN, 340/48 N.N STREET, MUMBAI-400009 ©: (022) 23455543 Email: corporate@aareydrugs.com
REGD OFF. & FACTORY: E-34 MIDC, TARAPUR, BOISAR, DIST.-THANE © (02525) 271049 Email: info@aareydrugs.com
CIN: L99999MH1990PLC056538

Date: 06th February, 2021

To,
Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange,
1st Floor, P.J.Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001

Sub: Newspaper Advertisement for Notice of Meeting.

Scrip Code: 524412

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith notice published in the Newspaper (published in Active Times, and Mumbai Lakshadeep), in respect of a meeting of the Board of Directors of the Company to be held on Saturday, 13th February, 2021, inter-alia, to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2020. Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Aarey Drugs and Pharmaceuticals Limited

Mihir R Ghatalia

L S. Reatalio

Managing Director DIN: 00581005

Encl: a/a

Maharashtra man kills 20-month-old daughter over Rs 5



<u>A 28-year-old allegedly killed his 20-</u> month-old daughter following an argument with his wife over Rs 5 for sweet for the child. The infant died on the spot after the accused picked her up and allegedly smashed her head on the door and stairs repeatedly.

Mumbai.In a shocking incident, a man allegedly killed his 20-month-old daughter after his wife asked for Rs 5 to buy a sweet for the child in Maharashtra's Gondia district.

The incident took place on February 2 at Lonara village, over 900 km from Mumbai. The accused, identified as 28-year-old Vivek Uike, allegedly killed his daughter in a fit of rage after his wife told him that the child was crying and asking for 'Khaja' -- a sweet snack made of wheat flour.

Police said when the woman asked for Rs 5 from her husband to buy the sweet to pacify the baby, he allegedly picked up the child and smashed her head on a door repeatedly."My husband returned home in the evening and as my daughter Vaishnavi was crying, I asked him for Rs 5 to buy her Khaja. Vivek said he doesn't have any change," Varsha Uike, the mother of the infant told police.

Vivek got furious after I asked for money. He picked up Vaishnavi, took her to the door and smashed her head on the door and stairs of our house. When I tried stopping him, he assaulted me too. Badly hurt, I somehow rushed my daughter to Tiroda sub-district hospital where she was declared dead before admission," the woman told police.

Varsha approached the Tiroda police station and filed a complaint against her husband, following which he was arrested. A case of murder was filed and Vivek was taken into

We have arrested Vivek on charges of murder acting to the complaint filed by the infant's mother. The accused banged the child's head on doors after an argument over Rs 5 for buying a sweet," said Yogesh Pardhi, in-

charge, Tiroda police station.

According to the official, the couple got married in 2018, but the woman later left his home for about a year as he allegedly used to beat her under the influence of alcohol.In 2019, she returned to their home in the

GU mulls holding virtual convocation

Ahmedabad. Gujarat University is exploring the option to hold the annual convocation of students online next week. The exact date of the event is yet to be announced. Sources in GU said the university is considering to hold the convocation after February 11.

GU held the syndicate meeting online. Decisions on how to organize the event and who will be chief guest are being discussed, they said. Meanwhile, the education department has given the nod for colleges to conduct admission process in offline or inperson format. It has also allowed first and final year students to attend on-campus classes. Hostel facilities are likely to be opened for students soon.

"In such a scenario, it has become difficult for the varsity to decide on whether to hold the convocation ceremony virtually," said

Gujarat: Three killed, seven injured in bustruck collision on Surat-**Dhulia highway**



SURAT. At least three persons were killed and seven others received serious injuries when a private luxury bus collided with a parked truck on the Surat-Dhulia highway near Bajipura in Tapi district on Friday

According to officials, the bus carrying a marriage party was on its way towards Surat from Malegaon in Maharashtra.

Three persons died on the spot, while the injured passengers were taken to New Civil Hospital in Surat. According to police, the deceased have been identified as Naeem Haji Rashid Maniyar, 51, Azhar Aziz Maniyar, 22 and Noor Mohammad Fakir Mohammad, 45, all residents of Malegaon and Nandurbar. The police have registered a case and started investigations.

AAREY DRUGS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: E-34, MIDC, Tarapur, Boisar, Dist. Palghar 401506 CIN: L99999MH1990PLC056538

NOTICE

f the Board of Directors of the Company for onsidering the Unaudited Financial Result ith limited review report of the auditor or the quarter ended 31st December, 202 vill be held on Saturday the 13th Februar 021, at the registered office E-34, MID

For AAREY DRUGS AND PHARMACEUTICALS LIMITED

Mihir Ghatalia Managing Director

PUBLIC NOTICE Mrs. Pyari Bali, the Joint-Member of the Splendor Complex Co-operative Housing Society Ltd., JVLR Road, Andheri (East), Mumbai-400 060 and holding Flat No. B-1206, Splendor Complex Coperative Housing Society Ltd., JVLR Road, Andheri (East), Mumbai (200 200 in the health of the Andheri (East), Mumbai (200 200 in the health of the Andheri (East), Mumbai (200 200 in the health of the Andheri (East)). JVLR Road, Andheri (East), Mumbai 400 060 in the building of the society, died on 23.02.2017, without making any nomination, and in her place, his Son i.e. Mr. Anil Bali has applied to the Society for membership, in respect of said Flat No. B-1206, Splendor Complex Cooperative Housing Society Ltd., JVLR Road, Andheri (East), Mumbai-400 060.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of Fifteen days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received ine capital/property of the society. In o claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society, in favour of Mr. Anil Bali. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ deceased member in the capital deceased member in the capital, property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 9.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

06.02.2021 For Splendor Complex Co.op

Housing Society Ltd.,

Hon. Secretary / Chairman

PUBLIC NOTICE Notice is hereby given in general to public at large that our clients MRS. PARVEEN SABIR SHAIKH & MR. MOHD. SABIR R. SHAIKH are the joint owners of SHAIKH are the joint owners of a Commercial Property viz. Shop No.8, Ground Floor, "Aquarius", Aquarius Taurus Co-op. Housing Society Ltd., Marve Road, Malad (West), Mumbai- 400

095(the said shop).

That our clients have represented that they have lost/misplaced the Original Agreement Original Agreement for Sale dated 28/8/1992 executed between M/s.
DARYANANI (INDO SAIGON
CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED) and MR. ASHOK G. MAKHIJA & MRS. VEENA A MAKHIJA in respect of the above referred Shop from their custody, a police report has been made in reference thereof at lalad Police Station on 07/01/2021 under

Ref.No.101/21. Any Person(s) having any objection to the bove or any claim to or in respect of the aforesaid Shop property mentioned hereinabove or any part thereof by way of sale, exchange, inheritance, equity easement, attachment, lispendence or otherwise howsoever is called for and required to make the same known in writing with all supporting authentic documents and necessary evidences thereto within 14 days from the date of publication hereof to Hetal R. Chothani Advocate High Court The Lega Solutionz+, D-104, Ambica Darshan, C Road, Kandivali East, Mumbai - 400 101 failing which such claim or objection, any, will be deemed to have been waived or abandoned and not binding on our clients and our clients may proceed or the basis of the title of the scheduled property as marketable and free from all

For The Legal Solutionz -

Mrs. Hetal R. Chothan Partner/Adv., High Cour Date 05.02.2021., Place : Mumbai.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients MRS. GEETA VINOD MALAVIA is the OWNER (Donee) of the Premises located at Santacruz (East), Gitanjali (Santacruz East) Co-Operative Housing Society Ltd. (Registration No. BOM/HSG 3216 OF 1971) (hereinafter referred to as "the said Society") situated at Flat No.7, Ground Floor, Gitanjali (Santacruz East) Co-Operative Housing Society Ltd. 3.1. Nehru Nagar, Santacruz (East) Mumbal – 400055 (said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society; bearing Distinctive Nos. 31 to 35 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 7, No. of transfer -1, Ledger Folio-21 SR. NO.67 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement dated 24" MARCH 1972, was Taken over by Mrs. Veena Roy and Mr.Gopesh Chandra Roy, (III) The Second transfer on dated 19" FEBRUARY 2012 through Mgm Comittiee Meeting to Mrs. Madhuri Toofan Roy (daughter in law of Mrs. Veena Roy and Mr. Gopesh Chandra Roy, (III) The Third GIFT DEED dated 16" OCTOBER 2014 was executed between Mrs. Madhuri Toofan Roy (The DONOR) and Mrs Geeta Vinod Malavia (The DONEE) i.e. my clients. My client's son Mr. Pinkesh Vinod Malavia lodge F.I.R. NO. 280 Dated 22/01/21 at Vakola Police Station, Santacruz (E.) Mumbal. The said Original First Agreement in respect of the said Premises is lost traceable. If any person/s/ Bank / Financial Institutions having custody of the said Original First Agreement in respect of the said Premises or any right, traceable. If any person/s/ Bank / Financial Institutions having custody of the said Original First Agreement in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, mortgage, charge, lease license attachment, gift, trust, inheritance or otherwise howsoever, are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, falling which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from all encumbrances.

Mumbai, Dated this 6th day of February 2021.

Sd/-GEETA R. PATEL Advocate of High Court 25/195, Anand Nagar Om Co-op. Soc. Hsg. Ltd., Nehru Road,Vakola Bridge, Sontoerus (Fast)

INDIAN INFOTECH AND SOFTWARE LIMITED agd. Office: Chamber No 3 & 4, 7th Floo Skyline Icon, Andheri Kurla Road, Imatpada, Marol, Andheri E Mumbal 400(CN: 170100MH1982PLC027198 e: http://lisifir

NOTICE
Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI
(Listing and Disclosures Requirement)

Regulations, 2015 Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Saturday, 13th Feb, 2021 at 5:00 PM at the Registered Office at Chamber No 3 & 4, 7th Floor, Skyline Icon, Andheri Kurla Road Chimatpada, Marol, Andheri E Mumbai 40005 to consider and approve the Un-audited Financial Results for the Quarter and Nine month ended 31* Dec, 2020 along with Limited

For Indian Infotech And Software Limited Sdf-Shyama Charan Kuma

Date : 05.02.2021

Managing Director DIN: 00494297 **PUBLIC NOTICE**

Place: Mumbai

Notice is hereby given to the Public enlarge by our client, PARVEEN BANO SAYYED, that our client and her ate husband DILDAR ALI SAYYED, are joint owner of Row House bearing No. 02, Cluster No. 02, situated or Spanish Residency, Chinchoti, Vasa East, Palghar-401208, admeasuring area of about 36.24 Sq. Mtrs. Carpe and having area 43.48 Sq. Mtrs. Built up and 20.72 Sq. Mtrs. Pocket Terrace and 22.30 Sq. Mtrs. Stilt Area constructed on Survey No. 10-4/1 14/1, 13, 15, the said building is lying at Village-Chinchoti and being at within the limits of registration of District and Sub-District of Palghar, (hereinafter referred as the said Row House). Our client and her husband Late Dildar Ali Sayyed had joint purchased the said Row House from M/s. Shantee Realty and Life Space, vide Registered Agreement for Sale dated 04.04.2018 bearing registration no. Vasai-1-3385 2018. Late Dildar Ali Sayyed expired on 14.09.2020, leaving behind our client and two sons namely Sayyer Abid Mohamed and Jazeeb Ali Sayyer as his only legal heirs. Moreover Sayyed Abid Mohamed and Jazeeb Ali Sayyed Abid Mohamed and Mohamed and Mohamed and Mohamed and Mohamed Ali Sayyed Abid Mohamed and Mohamed Ali Sayyed Abid Mohamed Abid Mohamed Abid Mohamed Abid Mohamed Abid Mohamed Abid Mohamed ayyed vide an affidavit issued NOC ir espect of the said Row House

evour of our client. Our client through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s c right, title, interest in respect of the sai Row House and/or shares or any par or portion thereof by way of inheritance hare, sale, purchase, mortgage ease, lien, license, gift, attachment, o encumbrance howsoever or otherwise vithin 15 (Fifteen) davs from the date o heir respective claims, Objections a our office having address as mentione below, failing which the claims, if any, such person shall be treated as waive nd/or abandoned and not binding of our client.

Dated This 6th Day of February, 2021. Sanleev Mishra) (Sarijeev Mishra) Advocate High Court, Mumbai Office No. C-7, Rashmi Drashant CHSL Mangal Nagar, Near GCC Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client. Smt. Vandana Chandrashekhar Karekar, residing/ owner of Flat 'No 16/26A, on 3rd. Floor, Shri Sal Sadguru Co.Op. Housing Society Ltd., situated or the Plot of land bearing C.T.S. No 860/30 of Village Dahisar, Taluka Boriva t Ratan Nagar, Near St. Xavier High school, Dahisar (East), Mumbai- 400068 reinafter called the said Flat and she i na fide member of Shri Sal Sadgur Co. Operative Housing Society Ltd. holding fully paid up Five Shares of Rs 60/- each bearing Distinctive Nos. from 61 to 65 (both inclusive) under Share certificate No. 13. The said Flat together ith the said shares and interest in the apital of the said society was standing i e name of my client's husband M handrashekhar Manohar Karekar, who died on 30.06.2011, leaving behind him surviving my client Smt. Vandans hekhar Karekar as his legall edded wife and her son, Mr. Chinma handrashekhar Karekar as his son a the only heirs and legal representatives a er Intestate Succession law by which he as governed and there are no any oth eceased. Mr. Chandrashekha anohar Karekar except those listed bove. By virtue of an agreement for Sale aid Smt. Vandana Chandrashekha Karekar agreed to sell the said Fla together with the said shares and interethe capital of the said society to Mr. Dimple Prakash Solanki and Mr. Prakash Surajmal Solanki and the said agreement for Sale dated 26th day o cember, 2020 vide document Serial No the said Agreement for Sale Date 26.12.2020, my client, Mrs. Vandan Chandrashekhar Karekar as Transferd her son Mr Chinma handrashekhar Karekar as Confirmin

If any people has claim any right, title o other heirs and legal representatives of the eceased, the same may be send with 15 days from the publication of notice at my office address at MR. JAGDISH RYAMBAK DONGARDIVE, Room No A/18, Plot No. AD-232, Shree Manga CHS. Ltd., Gorai Plot 2, Borivali Wes lumbai - 400 092.

JAGDISH TRYAMBAKRAO DONGARDIVE Advocate & Notary (Govt of India flumbai Date: 06/02/202

KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED L65990MH1984PLC032655

Regd. Office: 406-New Udyog Mandir-2, Mogul Lane, Mahim-(West) Mumbai-400016 Tel: 022-2445 6029, Fax No: 022-2447 4968 Email ID: kamanwala@gmail.com, Website: www.kamanwalahousing.com

NOTICE NOTICE is hereby given in terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 13th February, 2021 at the registered office of the Company situated at 406-New Udyog Mandir - 2, Mogul Lane, Mahim - (West) Mumbai - 400016 to consider, approve and take on record the unaudited Standalone and Consolidated financial results along with limited review report for the quarter and nine months ended on 31st December,2020. Notice is also available on the Company's website www.kamanwalahousing.com and on the website of the BSE i.e. www.bseindia.com.
For KAMANWALA HOUSING CONSTRUCTION LIMITED

ATUL JAIN, MANAGING DIRECTOR Date: 06.02.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Original Document of Agreement for Sale, vide Serial No. 862, registered on 19/09/1994 with respect to Flat No. 10, Building No. 6, Second Floor, in the building known as " Brahmputra Co.op. Hsg. So.Ltd., Dattatreya Nagar, situated on Survey No. 32, Hissa No. 3 (P), Village - Boisar (W), Tal. Palghar, Dist. Palghar, purchased by Mrs. Millie Jimmy Nilagavil has been lost nisplaced. A Complaint regarding the loss of Agreement for Sale has been filed by our Client Mr. Dharmendra Munshi Tiwari, under vide missing document Reg. No. 0075/2021 at Boisar Police Station. All persons are hereby cautioned not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the above said missing document. In that case they may approch me the undersigned who is the advocate for my clients with proper documents and proof and file their objection in the address giver below within 14 days.

Date :- 05-02-2021 Office At - Boisar, Ostwal Empire, Sundaram Apart, L/4, Shop No. 04, Sd /-Tal. Dist. Palghar, (Adv. Hemant P. Patil) Mobile No. 9823114823 (Advocate)

ROSE MERC LIMITED

CIN: L24110MH1985PLC035078 Regd. Off: Office No G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh CHS, 14th Road Khar (West), Mumbal, Maharashtra, 400052, Phone: 022-26000750; Email: rmltd1985@gmail.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 at 3.00 P.M. at the Registered Office of the Company situated at Office No. G-2, Ground Floor Part-A, Mangal Mahesh, 14th Road Khar (West), Mumbai - 400052, Maharashtra, inte alla, to consider & approve the the Unaudited Standalone Financial Results of the Company for the 3rd Quarter ended on 31st December, 2021 as per Regulation 33 of the SEB Listing Obligations and Disciosure Requirements) Regulations, 2015.

In this connection, as per the Company's Code of Conduct to regulate, monitor and report trading by insiders, adopted by the Board pursuant to SEBI (Prohibition of insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company will be closed for the Specified Persons till February 14, 2021.
Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, aforesaid notice can be accessed from the Company's Website a www.rosemercitd.com and can also be accessed from the website of the Stock Exchange I.e. BSE Limited at www.bseindia.com.

For, Rose Merc Limited Kirti Savla Managing Directo

Bagal

Date: February 05, 2021

Maikrupa Co-Operative Housing Society Limited Mohanji Sunderji Road, Raghunathnagar, Thane (W), Tal., Dist.Thane

Deemed conveyance public notice Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The nex hearing is kept on - 22/02/2021 at 12:00 p.m.
Shri Kashinath Tu. Patil, Ganesh Ka. Patil, Arun Go. Patil, Sanjay Go

Patil, Thane (W), M. Y. Gokhale, Naupada Thane, Prema Go. Patil, Arun Go. Patil, Deepak Go. Patil, Sanjay Go. Patil, Kalpana Chintaman Patil, Thane and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to Submi any say it shall be presumed that nobody has any objection and furthe action will be take. If you can't attend hearing, you can mail your reply on

Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property-Mauje:- T.P.S. No.1, Tal. Thane, Dist.-Thane

l	Old Survey No.	Survey No.	Hissa No.	Plot No.	Total Area Sq.Mtr			
ı	Tika No. 26, City	94	5 (Part)	Final Plot	468.15			
ı	Survey No.1468	67 175		No. 164 A	Sq mtrs			
ı	Place : First floor, Gavdevi Mandir, Sd/-							
ı	Near Gavdevi Maidan, Thane (W) Kiran Sonawane							
Date : 04/02/2021 (Seal)			Competent Authority & District DY.					
L	Registrar Co.op. Scoleties, Than							

PUBLIC NOTICE

Notice to given to all that Smt. Maya Shrikant Alsundekar is the Owner of flat No. 502 admeasuring 468 sq. ft carpet area on the 5th floor of Ruba CHS.LTD. Standing on C.T.S. No. 112/5/(4), Survey No. 359, Hissa No. 5, Revenue villege:- Panchpakhadi, situated at Ram Maruti Road Extension, Naupada, Thane (west) – 400602 ('Said flat'). Smt. Maya Shrikant Alsundekar (Hereinafter 'MAYA') Purchased the said flat from Mr. Dilip Suryakant Kamthe vide registered agreement dt. 18th January 2020. 2020. At the time of completing the transaction of said flat, said Mayi received the original documents Viz. (a) Agreement of the year 1972 or Mr. Ashok Ramchandra Kulkarni (Purchaser), (b) Agreement of the year 1983 between Mr. Ashok Ramchandra Kulkami (Seller) and Mr. Dilip Suryakant Kamthe (Purchaser), (c) Certified copy of Agreement dated 10th March 2016 between Ruba CHS. LTD. and M/S. Shreyas Enterprises, (d) Agreement dated 6th September 2017 between M/S. Shreyas Enterprises, (d) Agreement dated 6th September 2017 between M/S. Shreyas Enterprises (Developer) and Mr. Dilip Suryakant Kamthe (Purchaser/Member) and (e) Agreement dated 18th January 2020 between Mr. Dilip Suryakant Kamte (Seller) and Smt. Maya Shrikant Alsundekar (Purchaser). That said Maya has kept all the above documents in the said flat. However said Maya noticed on or about 28th December 2020 that (a) Original agreement of the year 1972 of Mr. Ashok Ramchandra Kulkarni and (b) Original agreement of the year 1983 between Ashol Ramchandra Kulkami and Mr. Dilip Suryakant Kamthe is lost from the said flat (Hereinafter both the original agreements shall collectively referred as 'Said document'). Said Maya searched the said document by all possible ways but she could not found. Ultimately said Maya came t the conclusion that said document is lost. Said Maya is not having Xero: copy of the Said Documents. By this notice said Maya is requesting to public at large that whoever will find (a) Original agreement of the yea 1972 of Mr. Ashok Ramchandra Kulkarni and (b) Original Agreemen of the year 1983 between Mr. Ashok Ramchandra Kulkarni & Dilic Suryakant Kamthe, then please handover it to said Maya at her below mention address within a period of 7 days.

Date :- 05/02/2021.

Place : Thane (Smt. Maya Shrikant Alsundekar)
Address:- Flat 502, 5th floor, Ruba CHS. LTD Ram Maruti Road Extension.

Naupada, Thane (West)- 400602.

SOLID CONTAINERS LIMITED CIN: L28100MH1964PLC013064 Regd. Office: 2006, Fossberry Road, Near ICI Ltd., Reay Road (E), Mumbai - 400 033. Tel: 7678021955/7506029866 E-mail: solidcontainersltd@gmail.com, www.solidcontainers.net UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020 (Rs. in Lakhs)							
Sr.		Quarter ended	Nine Months ended	Nine Months ended	Year ended		
No.	PARTICULARS	31 Dec.2020 Unaudited	31 Dec.2020 Unaudited	31 Dec.2019 Unaudited	31 Mar.2020 Audited		
1 2	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or	*					
3	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(75.78)	(178.00)	(301.93)	(331.77)		
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	(75.78)	(178.00)	(301.93)	(331.77)		
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	(75.78)	(178.00)	(301.93)	(331.77)		
	Income (after tax)]	(75.78)	(178.00)	(301.93)	(331.77)		
6 7	Equity share capital (Face Value Rs.10/- each) Reserves excluding Revaluation Reserves	438.08	438.08	438.08	438.08		
8	as per balance Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				(7,340)		
	(a) Basic (b) Diluted	(2.59) (2.59)	(6.63) (6.63)	(9.46) (9.46)	(11.00) (11.00)		

Place : Mumbal

Date: 5th February, 2021

The said unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 5 February 2021.

The Company adopted Indian Accounting Standard (Ind AS) from 1 April 2017 and accordingly above audite financial results are prepared in accordance with the said Standards.

The above is an extract of the detailed format of Year audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited year Financial Results are available on the Stock Exchange website

www.bseindia.com and on Company's website www.solidcontainers.net

For Solid Containers Limited Sd/-

Reshma Rao Director

Saturday 6 February 2021

SHRIRAM CITY UNION SHRIRAM City

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001 Head Office: Level 3, East Wing, Wockhardt Tower, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051 . Website: www.shriramcity.in SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram City Union Finance Limited (SCUF) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice.

The Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/ Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SCUF has taken the Symbolic Possession of the mortgaged property(s) described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAES Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on the date specifically mentioned in the table below with all other details.							
Borrower Name and Address	Demand Notice	Description of Property					
1. Mr. Govindarain K Kakda B/3/603, Kamala Park, 60 Feet Road, Behind Navrang Hotel, Byander West, Thane- 401101.	Rs. 74,07,029/- (Rupees Seventy Four Lakhs Seven Thousands and	Property bearing:- Flat No. 603, admeasuring 78 sq.ft. Carpet on the 6th Floor B3 wing, in the Buildin know as "Kamla Park B CHS LTD" Situated St. Village – Bhayender, Taluks					
Also at:-Office No-05, 1st Floor, Mitha Mansion 319, S.B.S raod, Fort, Mumbai- 400001	Twenty Nine Only) as on 31- July-2020 with further interest and charges .	Bhayender Dist Thane the plot of the land bearing old no. 36/7, 37, 38/2, New Survey No. 17/7, 18, 16/with the limits of the Miles					
2. Mrs. Madhu Govind Kakda B/3/603, Kamala Park, 60 Feet Road, Behind Navrang Hotel, Byander West, Thane- 401101.	Demand Notice Date:- 06.08.2020 Agreement no:-	Municipal Corporatio Registration Sub-District Thane Boundaries:- North:- Row Houses, South:- Geet Nagar					
Symbolic Possession Date - 1st February 2021	CĎBDRTF1611 050001	East:- Kamla park B-2 West:- Kasturi Hospital					
M/S JPM Steel Industries (Prop- Mr. Bharat N Maru Gala No. 7, varsha, Ind Estate Opp. Sadhuram Hotel, B. P. corss Raod, Bhaynder (East) - 401105.	Rs. 87,52,988/- (Rupees Eighty Seven Lakhs Fifty Two Thousand Nine Hundred Eighty Eight only) as per Arbitral	Property bearing:- Ro' House No. 6 admeasurin 100.37 sq. Mtrs. Built u area on Ground + Fin Floor, in Building known a "Karan Villa, Constructed of land being Non- agricultun Land, bearing old Surve No. 464, new Survey no.					
2. Mrs. Rekha B Maru Row House No. 6 Ground & 1st Floor Karan villa, CHSL, Maru Niwas, Mira Bhaynder Road, Hatkesh, Mira Road(E), 401107 Symbolic Possession Date - 1st February 2021	Decretal amount award calculation dated 26th August 2020 with further interest and charges. Demand Notice	140/3 lying, being an situated at village- Navgha mira Bhayander Road, Min Road (E) Taluka and Di Thane, within territori limits of Mira Bhayand Municipal Corporation an within the limits or egistration and Sub Registration district of thar					
	Date:-	and bounded as under.					

15.09.2020

Arbitral Decreta

calculation

dated 17th

interest and

charges.

Boundaries:-

West: - Open Plot

North: - Internal Road

East; - Residential Building

South: - Industrial Factory

Property bearing:- Flat No.

204 adm. 720 sq. ft. built up

area in 'A' Wing on the 2nd

floor of the building known

as 'SHIV TRIVENI GALARIA'

on the land bearing plot no

13, sector 8, Sanpada, Navi

West: - B wing of Shiv Triveni

South: - Times of India

Property bearing: Flat No

13(area admeasuring

approx 470 sq. ft.) 4th Floor

A Wing, Building No. 3,

Vaishali Apartments CHSL,

Plot No. 254 Vaishali Nagar,

Balrajeshwar Road

Mulund(W) Mumbai

North:- Vaishali Nagar Road

Boundaries:-

South:-Open Plot

East:-Sai Ashish CHSL

West:- Ghatipada Road

Property bearing:-Bungalow No. 8, "ASMITA"

Bank of India Staff CHSL, Plot Nos. 3, 4, 5, 12, 13, & 14, CTS No. 193, Survey No. 18/7, Mumbai Devi Road, Devi Chowk, Shashtri

Nagar, Opp, Nupur Hall, Dombivali (West), within the limits of the Kalyan

Dombiyli Municipal

corporation together with

additional area 141.71 sq.

mtrs, on first second floor

on existing Bungalow

Kalyan, District:- Thane 421202.

Boundaries:- North:

Swapnashilp Building

East: - Balaji Palace

West: - Internal Road

South: - Shree Vijay CHS

1) All the piece and parcel of residential Flat No. 5

admeasuring about 450 sq.

ft. equivalent to 41.82 sq.

mtrs. built up area on 2nd

floor the building to be

known as "Sai Niwas"

bearing Municipal House

No. 1448. New Kaneri

Standing on plot of non-

agriculture land bearing

Survey No. 48, Hissa no. 41

paiki, Situate, laying and

being at village- kamatghar

within the limits of Bhiwandi

Nizampura City Municipal

Corporation, Bhiwandi, Sub-

Registration of Taluka

Bhiwandi and Registration

District and division Thane

and the said flat is bounded

Mumbai Dist Thane

East; - internal Road

North: - open parking

Boundaries:-

Galleria CHSL

printing press

Agreement no:-CDBDRTF1604 1. Mr. Pankaj Tukaram ,39,31,500/-Gala No. M 833 Plot No. 3 (Rupees One & 7 Sector, 19 Fruit and Nine Lakhs

vegitable market, Turbhe-Thirty One 400705 Thousand Five Hundred only) as per Arbitra Decretal Mr. Tukaram Ganpat Bagal amount award 3. Mrs. Hira Tukaram Bagal Flat No. 204, A wing, 2nd dated 6th October 2020 Floor, plot no. 13, Sector 8, Shiv Triveni Galleria, with further Sanpada, Navi Mumbai – interest and charges.

Demand Notice Symbolic Possession Date 2nd February 2021

CDBDRTF1406 260003 1. M/S Prasad Agency 86,25,663/-(Prop- Mr. Prasad (Rupees Eighty Six Lakhs Janardhan Rao) Shop No-2, Ground Floor, Twenty Five housands Six Shreenagar, Wagle Estate, Hundred and Sixty Three Thane(W)- 400604.

2. Mr. Prasad Janardhan 3. Mrs. Saroj P Rao

Flat No. 3-13-A, Vaishali August 2020 with further C.H.S., Bal Rajeshwar, Raod, vaishali Nagr, Mulund (W), Mumbai- 400080 Demand Notice

Date:-27.08.2020 Symbolic Possession Date 2ndt February 2021 Agreement no:-CDBDRTF1707 240003

. Mr. Aditva Suhas Pathak Rs. 65,21,298 Bungalow No. 8, ASMITA" (Rupees Sixty Bungalow, Five Lakhs **Bank of India Staff Housig** Twenty One Society, Opp. Nupur Hall housands Two Hundred And Shastri Nagar, Dombivali (West), Taluka-kalyan, Nighty Eight District:- Thane-421202.

Only) as on 31st July 2020 with further . Mr. Suhas B Pathak interest and 3. Vina Sihas Pathak charges. Bungalow No. 8, ASMITA" **Bungalow Bank of India Staff** Demand Notice Housia Society. Opp. Nupur Date:-Hall Shastri Nagar, Dombivali (West), Talukakalyan, District:- Thane-

421202.

06.08.2020 Agreement no: CDBDRTF1901 **Symbolic Possession Date** 030012 2nd February 2021

1. M/S Amit Rewinding 87,46,088/-(Prop- Mr. Ajaykumar (Rupees Eighty Kishanlal Kesarwani) Seven Lakhs 152/14. Varaldevi, Talab Forty Six Road, Gavatri Nagar, Thousand and Tal. Bhiwandi, Dist. Thane-**Eighty Eight**

only) as per Arbitral Decreta 2. Jagdish K Kesarwani amount award 3. Mr. Amitkumar Kesrwani calculation dated 26th 4. Mr. Santoshkumar

August 2020 Kesarwani with further Flat No. 5, 2nd Floor, Sai interest and Niwas, House No. 1448, charges. Padma Nagar, New Kaneri. Village Kamatghar, emand Notice Bhlwandl, Thane-421302 Date:-15.09.2020 Also at:- House No. 846, plot No.7, Village- Karivali Taluka-Bhiwandi Dist-Thane-

CDBDRTF1504 421302

Symbolic Possession Date 3rd February 2021

as under, owned by Agreement no: mortgagor No. 1 Boundaries:- North:- Flat No. 6, South:- Open Space, East:- Open Space, West:-Flat No. 4

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets Place: Mumbai Sd/- Authorised Officer

Date: 06-02-2021 Shriram City Union Finance Ltd रोजच वाचा

क्षेत्र मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल

श्रीमती परवीन साबीर शेख व श्री. मोह.

साबीर आर. शेख हे व्यावसायिक

मालमत्ता अर्थात दुकान क्र.८, तळमजला

एक्वारियस, एक्वारियस तॉरस को

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसावटी लि., मार्वे

रोड, मालाड (प.), मुंबई-४०००९५

(सदर दुकान) या जागेचे संयुक्त मालक

असे की, आमचे अशिलानी प्रस्तुत केले

आहे की, त्यांच्याकडून मे. दर्यानानी (इंडो

साईगॉन कन्स्टक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड

आणि श्री. अशोक जी. मखिजा व श्रीमती

विणा ए. मखिया यांच्या दरम्यान उपरोत्त

दकानाबाबत झालेला दिनांक

२ॅ८.०८.१९९२ रोजीचा मुळ विक्री

करारनामा त्यांच्या ताब्यातून हरवला

असल्याने संदर्भ क्र.१०१/२१ अंतर्गत

दिनांक 0७.0१.२0२१ रोजी मालाड

पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आलेली

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर मालमत्त

किंवा भागावर विक्री, अदलाबदल

वारसाहक, कायदेशीर हक, जप्ती, लिस

पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार,

बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप

असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य

दस्तावेज व आवश्यक प्राव्यांसह लेखी

स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४

(चौदा) दिवसांच्या आत खालील

स्वाक्षारीकर्ता हेतल आर. चोथानी

वकील, उच्च न्यायालय, दी लिगल

सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन

सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-

४००१०१ यांच्याकडे कळवावे, अन्यथा

असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोड्रन

दिले आहेत असे समजण्यात येईल आणि

आमच्या अशिलांवर बंधनकारक असणा

नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व

स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत

मालमत्तेच्या अधिकाराच्या आधाराव

दी लिगल सोल्युशन्झ+करिता

श्रीमती हेतल आर. चोथार्न

भागीदार/वकील उच्च न्यायालय

दिनांक: 0५.0२.२0२१ ठिकाण: मुंबई

व्यवहार सुरू करतील.

PUBLIC NOTICE

Mrs. Pyari Bali, the Joint-Member of the Splendor Complex Co-operative Housing Society Ltd., JVLR Road, Andheri (East), Mumbai -400 060 and holding Flat No. B-1206, Splendor Complex Consertive Housing Society Ltd.

operative Housing Society Ltd.
JVLR Road, Andheri (East), Mumbai

JVLR Road, Andheri (East), Mumbal -400 060 in the building of the society, died on 23.02.2017, without making any nomination, and in her place, his Son i.e. Mr. Anil Ball has applied to the Society for

membership, in respect of said Flat No. B-1206, Splendor Complex Co-operative Housing Society Ltd., JVLR Road, Andheri (East), Mumbai-400 060.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or

other claimants/objector or objectors

to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of Fifteen days from the publication of this notice, with copies of such decuments and other profes in

documents and other proofs in support of his/her/their claims/

support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If

no claims/objections are received

no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society, in favour of Mr. Anil Bali. The claims/objections.

if any, received by the society for transfer of shares and interest of the

deceased member in the capital/ property of the society shall be dealt

with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by

the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of

the society between 9.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For Splendor Complex Co.op

Mumbai

06.02.2021

आहेत.

आहे.

कोरोना

दुसऱ्या

नोंदणी

५ (हिंदुरथान

लसीकरणाच्या

द्सऱ्या टप्प्यात

जिल्ह्यातील म

हसूल व पोलिस

विभागातील हजार

कर्मचाऱ्यांना लस

आहे. त्याबाबतची

ऑनलाइन मोहीम

आल्याची माहिती,

जाधव यांनी दिली

सूचनेनुसार पहिल्या

राज्य शासनाच्या

टप्प्यात सोलापूर

वैद्यकीय क्षेत्रात

डॉक्टर व अन्य

कर्मचाऱ्यांना

कार्यरत असणाऱ्या

लसीकरण करण्यात

आले. आता दुसऱ्या

टप्प्यात महसूल व

पोलिस कर्मचाऱ्यांना

लसीकरण करण्याचे

नियोजन करण्यात

आले आहे

ऑनलाइन

असलेल्या

लसीकरण

करण्यात

येईल. लस

दिल्यानं तर

अर्धा तास

पथकाच्या

निरीक्षणा-

खाली

येईल.

पहिल्या

टप्प्यात

जिल्ह्यात

आरोग्य

झालेला

सेविका,

यांचा

सर्वांत

मोठा

सहभाग

होता,

मदतनीस

लसीकरणात

कोणत्याही

कर्मचाऱ्यांना

मोठा त्रास

नाही. आशा

व अंगणवाडी

ठेवण्यात

वैद्यकीय

सुमारे

कर्मचाऱ्यांना

नोंदणी

जिल्ह्यातील

जिल्हा आरोग्य

अधिकारी डॉ.

शीतलकु मार

सुरू करण्यात

देण्यात येणार

नोंदणीची

समाचार)

कोरोना

टप्यासाठी

ऑनलाइन

सोलापूर, दि.

लसीकरणाच्या

आरे ड्रग्ज ॲण्ड

रेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच लेखापरिक्षकां

देत पुनर्विलोकन अहवाल विचारात घेण्याकरि

दणीकृत कार्यालय ई- ३४, एमआयडीसी, तारपूर

ईसर. जि. पालघर-४०१५०६ येथे शनिवा

फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालव

रे ड्रग्ज ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरित

ब्राची सभा होणार आहे.

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12th, 2021 at 02.00 p.m. at the office of the Company at Camel House, Nashik

Pune Road, Nashik to consider and

to take on record the un-audited

financial results of the Company

for the quarter and nine months ended 31st December, 2020. FOR SINNAR BIDI UDYOG LIMITED

Company Secretary Date: 5th February 2021 Place: Nashik

जाहिर नोटीस

मिहीर घटालीय

व्यवस्थापकीय संचालव

मे.उप निबंधक सहकारी संस्था- मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.-मुंबई ६/६०३- दुर्गा कृपा कोऑप.हौसिंग सोसायटी लि.- हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड(पू.)- मुंबई ४०० ०८१.

श्री कुलस्वामी को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. पत्ता : शॉप नं.१, शिव भवन अपार्टमेंट पाचवा, कार्टर रोड, डोंगरी, बोरिवली (पू).

अनुक्रमांक १ ते २ अर्जदार जाब देणाऱ्यांचे नांव दाखल दि. क्रमांक रक्कम रू. देणार क्रं श्री, अकबर सिकंदर खान 04.87.2070 348 683881 8 श्री, प्रमोद केशव मिठबावकर 09.87.2070 ८१३९१/-सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाट

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ११.०२.२०२१ रोजी सकाळी ११. जता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यार ल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आप

म्हणून आज दिनांक ०४.०२.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

लेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध न



सहकारी संस्था (परसेवा) मंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेञ्चन लि. मुंबई District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

.....Applicant

उप निबंधक

Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act,1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400051 No. DDR-3/Mum /Deemed Conveyance/Notice/2021 Date: 01/02/2021/309

[See rule 13(2)] Form of Notice to the concerned parties. Application u/s 11 of the Maharashira Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction. Sale Management and Transfer) Act, 1963

Application No. / 5 of 2021

Parshwadeep Co-op. Hsg. Soc. Ltd. CTS No. 529, City Survey No. 532 A Shantawadi, Off.J.P. Road, Andheri (W), Mumbai 400058

Shree Parshwanath Enterprises 26/27, Sunil Shopping Centre, Opp. Navrang Cinema,

J.P. Road, Andheri (W), Mumbai 400058. Mr. Dharmesh Hemchand Shah, 3rd/4th Floor Khimraj Heights, Upasara Lanes,

Shree Ram Nagar, Andheri (W), Mumbai 400058. Also having another addresses Ground Floor, Parshwadeep Co-op. Hsg. Soc. Ltd., Opp. Shantiwadi, Off. J.P. Road, Andheri (W), Mumbai 400058.

Mrs. Kalpana Rajesh Shah, Plot No. 28/1678/9, Opp. Patel Sanatorium,

Tungarli, Lonavia, Maharashtra 410403. **PUBLIC NOTICE**

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of the Construction, Sale,

Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents The applicant has prayed for issue a certificate of entitlement of unilateral conveyance of the land The applicant has proved to itsee a calculation of multiple from unlinear activity and admeasuring 503.3 square meters bearing Survey No. 532A, CTS No. 529, Village Andheri, Taluka Andheri, Mumbai Suburban District in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 22.02.2021 at 03.00 p.m

nded 31.12.202

(Unaudited)

112.49

112.49

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 22.02.2021 at 03.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/fhey want/s to produce in support of his/her objection / claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. 5) If any person's interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person's will have no

claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgement is passed against such interested parties and the matter will be Sd/-For District Deputy Registrar,

स्था (५८४वा) पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई Date: 06/02/2021

Quarter Ended

31.12.2020

(Unaudited)

37.72

37.72

Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963.

Quarter Ended

31.12.2019

(Unaudited)

31.95

31.95

31.03.2020

(Audited)

94.26

94.26

BACIL PHARMA LIMITED फार्मास्युटिकल्स लिमिटेड D OFFICE: 71, LAXMI BUILDING 4TH FL SIR P. M. ROAD, FORT, MUMBAI: 400001 बोईसर, जिल्हा पालघर-४०१५०६. NOTICE <mark>सीआयएन:ए</mark>ल९९९९९एमएय१९९०पीएलसी०५६५३८

DIN: 01136800

डीआयएन:००४१४१०१

Pursuant to Regulation 29, 33 and 47 of the SEBI (Listing Chilgations and Disclosure Regularements) Regulations, 2015 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held via Video Conferencing on Saturday 13th February, 2021 Inter-alia discuss, consider, approve and take on record the Un-Audith Financial Results for the quarter and nine-months ends 31st December, 2020. The information is also placed of the website of the stock exchange at www.bseindla.com For Bacil Pharma limite

Prakash Sha

For New Markets Advisory limiter Place: Mumbal Date : 05th February, 2021

NEW MARKETS ADVISORY LIMITED

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1)(a) of

13th February, 2021 at the Registered Office of the Company to consider and approve the Un-Audited Financia

esults along Limited review Report for the Quarter ende

SEBI (Listing Obligation and Disclosure Requiren Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday 13th February, 2021 at the Registered Office of the

> महेश डेव्हलपर्स लिमिटेड (पूर्वीची महेश डेव्हलपर्स प्रा.लि.)

सीआयएन: य४५२००एमएच२००८पीएलसी१८६२७६ **नों दर्गाकृत कार्यालय:** उमा शिखर, १३वा रोड, खार टेलिफोन एक्सचेजच्या मागे, खार (पश्चिम), मुंबई–४०००५२, महाराष्ट्र, भारत पर्कः ०२२ – २६००००३८, **ई-मेल:**mdplgroup@gmail.com वे**बसाईटः www.maheshdevelopers.co**n

सूचना आम्ही तुम्हाला येथे सुचित करीत आहोत की, ३१ डिमेंबर, २०२० गेजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि इतर अर्जेडा बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता उमा शिखर, १३वा रोड, खार् टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२, महाराष्ट्र, भारत येथे शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.३.००वा. कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वर महेश रतिलाल सपारिय व्यवस्थापकीय संचालव

प्रेरणा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई ४०० ०६०.

मुख्य कार्यालय - ७/४, अशिक अली चौधरी चाळ, न्यु शामनगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६०. फोन नं. - २८३ ९१५०४ शाखा कार्यालय - ६२/१४, वरळी बी. डी. डी. चाळ, मुंबई- ४०० ०१८ फोन नं.- ०२२-२४९४८११६

जाहीर लिलाव

या नोटीशीव्दारे असे कळविणेत येते की, खालील वाहने संस्थेने कर्जवसुलीसाठी ताब्यात घेतली आहेत. या वाहनांचे जाहीर लिलाव जसे आहे त्या स्थितीत व आहे त्या ठिकाणी या तत्वावर दिनांक. २२.०२.२०२१ रोजी सांयकाळी टिक ५.०० वाजता संस्थेच्या शाखा कार्यालयात करण्यात येणार आहे. लिलावाचे नियम व अटी संस्थेच्या सुचन फलकावर लावण्यात आल्या आहेत. नोटीशीमध्ये नमुद केलेल्या वाहनांचा लिलाव रद्द कॅरणे पुढे ढकलणे व लिलावाचे नियम व अटी यामध्ये फेरबदल करण्याचे सर्व अधिकार संस्था ू स्वःताकडे राखुन ठेवत आहे. तरी इच्छुक व्यक्तीनी अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधावा.

ī.	कर्जदाराचे नांव	वाहन क्रमांक	वाहन प्रकार	निर्माण वर्ष		
įš.	श्री तंम्बी ॲन्ड्री	MH-01-AT-3683	सॅन्ट्रो	२०१०		
1	श्री रविशंकर दूधनाथ शुक्ला	MH-02-BQ-7622	सॅन्ट्रो	२०११		
0.00	श्री नितिन बाबूराव अमूप	MH-01-BT-6167	आय टेन	२०१५		

दिनांक : ०६.०२.२०२१ संचालक मंडळाच्या अनुज्ञेने सही/-कार्यलक्षी संचालक प्रेरणा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था- मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.-मुंबई ६/६०३- दुर्गा कृपा कोऑप.हौसिंग सोसायटी लि.- हनुमान चौक, नवषर रोड, मुलुंड(पू.)- मुंबई ४०० ०८१.

शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित

पत्ता : भगतसिंग नगर नं.२. श्रीरंग साबळे मार्ग लिंक रोड ोरेगांव (प.), मुंबई - १०४.

अनुक्रमांक १ ते ५ अर्जदार					
श्च. नं.	जाब देणाऱ्यांचे नांव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्रं
१	श्री. मिलिंद श्रीराम सोनवणे	32.02.2070	५०६९	३,२६,५३२/-	7
₹	श्री. अरूण एकनाथ चव्हाण	\$2.02.2020	५०६७	३,१२,३६०/-	१
₹	श्री. रामकृष्ण प्रल्हाद कांबळे	३१.०१.२०२०	५०७०	८५,६०२/-	२
R	श्री. मिलिंद राया सुर्वे	३१.०१.२०२०	५०७१	३,१७,३११/-	२
4	श्री. रवी महेश्वर सूर्यवंशी	३१.०१.२०२०	५०७१	३,१७,३११/-	3

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना राजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण नेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूज न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत् उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ११.०२.२०२१ रोजी सकाळी ११.० ता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्या ापल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपल संपर्ण पत्ता कळविण्यात कसर केल्यास आपला बचाव रदद समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक ०४.०२.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे

Particulars

उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

दिनांक: ०५.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

मेंद्रजीकृत कार्यालयात ही / ५१४, वलब टब्रू सीएस ति जीसीसी वलब जवळ, मीरा भाईटर रोड, मीरा रोड पूर्व, थाणे अर्जटायाच्या वतीले आणि जीसीसी क्षिकणे खासमी सर्वादित -

एसडी / -संचाखक तासिसः ०६/०२/२०२१ ठिकाणः राणे

SANMITRA COMMERCIAL LIMITED

GD OFFICE: 13, Prom Niwas, 652 (ker Road, Khar (West), Mumbal -CIN: L17120MH1985PI CR04082

CRI: L1720MH issPI (094965)

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1) (a) o SEBI (Listing Obligation and Disclosure Requiremen Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday 13th February, 2021 at 71, Laxmi Bulliting, Sir P. M. Road Fort, Mumbai-400 001 to consider and approve the Un-audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended 31st December, 2020 along with chiratine business.

PUBLIC NOTICE

ग्रवेश) विद्यम २०१४. आणि जीसीसी शिक्षण प्रायव्हे

(खानाब्ब) विद्यान २०१६. ज्यान जातास्ता विद्यान व्यवस्था सिविदेखाया बाताना नौराणीकृत कार्यालय, डी.१४१५, तलब क् सीएस लि., जीसीसी तलब नजल, बीय वार्ड्स, येह, बीय योड पूर् राणे -४०११०७, चातिकप्रकर्ता चाद्रारे सर्वसामान्यांना नोटीस दिली मेली आढे की कंपनीच्या कलम ८ अन्ववे २०१३ केंद्र

एकारकडे अर्ज केला आहे. अधिनियम ८ मध्ये "स्वार

येजी झालेल्या अतिरिक्त सर्वसाधारण सबेत विशेष ठरावा

वच्चा बाताच्या बाताव्य स्वताव्यक्त स्वकाराक्य स्वका व्यवक्ष राज्यक्त राज्यक्त बर्दी: कंपनीच्या प्रस्तावित बर्दा र रिक्सीबुक्ते क्याच्या विताद्य प्रपेणान केण्याची अपन्ता अस्ति वी एसानी कराणी तिका अपनीचे / तिन्या अपनीचे बाति राज्यामीन काणणी प्रतिवाद्य पाटपून त्याच्या आश्ची वाँतिवित्येच्या पीटस्ट्रारेट पाटप् वित्या पाटपून त्याच्या आश्ची वाँतिवित्येच्या पीटस्ट्रारेट पाटप्

थील पता, एव्हरेस्ट इमास्त,, वा मजला, १००, नेताजी सुभा

ार्ग, सुंबई-४००००२, या बोटीसच्या प्रकाशनाच्या तारखेप गैदा दिवसांच्या आत अर्जदाराच्या कंपनीच्या प्रतसंद त्य

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

हित" या श्रस्त्याची श्राप्त वा घालता कालम अन्तवे जींगारी कार

क आहे, कावधाच्या कलम ८ अंतर्गत परवार पासाठी कंपनीला सक्षम करण्यासाठी २१.१२.२०२

च्या **बाबती**त २०१३ आणि कं

with other routine business.

टीआरमी फायनास्थियल मर्विमेम लिमिटेड

CIN: L74899MH1994PLC21641

नोंदणी, कार्यालय: वांद्रे हिल व्हा कॉहोसो.

३रा मजला, ८५, हिल रोड, योको सिजलर्स समोर,

वांद्रे (पश्चिम), मंबई-४०००५०.

सुचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुस

सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर. २०२० रोर्ज

लेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीधि

वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीत

<mark>रुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.१२.००वा</mark>

. रॉकलाईन सेंन्टर, ५४, रिचमॉन्ड रोड, बंगळूरू

(६००२५ येथे होण्याचे समजावे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग म्भाव्य माध्यमाने कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

कुपया नोंद असावी की, बोर्ड मिटिंग संदर्भातील पुढीत

पशिल सदस्यांना कंपनीच्या http://www.trcfin.ir

आणि स्टॉक एक्सचेंज http://www.bseindia.com

टीआरसी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नाण: बंगळुरू कंपनी सचिव व सक्षम अधिकार

दिनांक : ०५.०२.२०२१ सदस्यत्व क्र.:४६९१३

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public notice is hereby given, that my client MRS.ZARNA RAJENDRA

PAREKH, has become the Owner of Flat No.402, Fourth Floor, Admeasuring 670

Square Feet i.e. 62.26 Square Meters, Carpe

Area, in the Building Known as MAITRY EMPIRE BUILDING NO.3, constructed or

N.A.Land bearing Survey No.314 Hissa No.2 (Part), Village-Virar, lying being and situated at Near Old Viva College, Opp.Mahavir Hospital, M.B.Estate, Virar (West), Taluka Vasai, Dist:Palghar-401303, by virtue of the LAW OF INHERITANCE, & LAW OF INDIAN SUCCESSION ACT affect the deprise of his

SUCCESSION ACT, after the demise of hi

Husband Late MR.RAJENDRAKUMAR

PAREKH who died intestate on Dated 07-02-

2015, empowering her as his legal heir and representative, who is entitled to succeed to the estate of the deceased. Accordingly

deceased family members, 1] MR. MANAN RAJENDRA PAREKH, (Son) 2] MR. VACHAN RAJENDRA PAREKH (Son) have given their NOC and CONSENT to their Mother

regularize the said Flat on her name. Accordingly Builder has transfer the said Flat in the Name of MRS.ZARNA RAJENDRA PAREKH, my Client and for that purpose my

client have undergone all the legal formalities such as INDEMNITY BOND, NOC

CONSENT. AFFIDAVIT as required by law. I

this connection whoever has any kind o claim, right, title, interest, in the aforesaid Property, shall come forward with thei

publication of this Notice, and contact to me

on phone or in person with documentary proof at following address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is

entitled to inherit aforesaid property, and no claim shall be entertained after the expin of Notice period and my client is free to

dispose off the said property as she deem fit.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

धर्मादाय आयक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

S.N. Knarri. Advocate High Court, 3-Ambika Apartment, Next to Vartak Hall, Agashi Road,Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401303 Mo.No. 9325973730

बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक न्यासाचे नावः UDYOJAK CHAMBER OF

COMMERCE . INDUSTRY AND AGRICULTURE बाबत

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई**

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. ५०००/-

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासन तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२१ रोजी दिली.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त.

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

(अक्षरी रूपये पाच हजार केवळ)

MRS. JYOTI RAMESH NARAYANE. ..अर्जदार.

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : सधआ-१० / ६५ / २०२१

करणार आहेत:-

शिक्का

मालकीची आहे काय ?

Date :- 06/02/2021

Sign/-S.K. Khatri.

MRS.ZARNA RAJENDRA PAREKH

सही / - चार्मी गिंदा

गयोजित करण्यात आलेली आहे.

च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

श्रीमती बंदना चंदशेखर कारेकर, र/हि : फ्लॅर क्र.१६/२६ए, ३रा मजला, श्री साई सद्गुरू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉव क्र. सीटीएस क्र. १८६०/३०, गाव दहिसर तालुका बोरिवली, रतन नगर, सेन्ट झेविय हायस्कूलजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेच्या मालक आहेत आणि त्या श्री साई **ग्द्गु**रू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या सदस्या असन भागप्रमाणपत्र क्र.१ अंतर्गत अनुक्रमांक ६९ ते ६५ (दोन्ही समाविष्ट) गरक रु.५०/- प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेल शेअर्सच्या धारक आहे. सदर फ्लॅट तसेच तदर शेअर्स आणि सदर सोसायटीचे नांडवलातील हित माझे अशिलाचे पती श्री. बंदशेखर मनोहर कारेकर यांच्या नावे होते ज्यांचे ३० ०६ २०११ रोजी निधन झाले यांच्या पश्चात माझे अशील श्रीमती वंदन वंद्रशेखर कारेकर या त्यांच्या कायदेशी वेवाहीत पत्नी आणि त्यांचा मुलगा श्री. चिन्मर चंद्रशेख कारेकर हे कायदेशीर वारसदा ारसाहक्क कायद्यानुसार आहेत आणि मयर श्री. चंद्रशेखर मनोहर कारेकर यांचे वर नम्र यतरिक्त अन्य कोणीही कायदेशीर वारसदा व प्रतिनिधी नाहीत. दिनांक २० डिसेंबर २०२० रोजीचे विक्री करारनामानुसार श्रीमर्त वंदना चंद्रशेखर कारेकर यांनी सदर फ्लॅट तसे सदर सोसायटीचे भांडवलामधील सदर शेअर्स व हित श्रीमती डिम्पल प्रकाश सोलंकी व श्री प्रकाश सुरजमल सोलंकी यांना विक्री करण्यार्च तयारी दर्शविली आहे आणि दिनांक २६.१२.२०२० रोजीचे दस्तावेज अनक्रमांव बीआरएल३-८०९३-२०२० नुसार दिनांक २१ दिसेंबर. २०२० रोजीचा सदर करारनामा केल आहे. दिनांक २६.१२.२०२० रोजीचे सद विक्री करारनामात माझे अशील श्रीमती वंदन चंद्रशेखर कारेकर, हस्तांतरकर्ता आणि त्यांच मुलगा श्री. चिन्मय चंद्रशेखर कारेकर, निश्चिती

जर कोणा व्यक्तीस मयताचे अन्य वारसदार कासटेशीर प्रतिनिधी सांचा कोणताई अधिकाराचा दावा असल्यास त्यांनी त्यांचे दाव खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे सदर सूचन प्रकाशनापासून १५ दिवसांत श्री. जगदीश यंबक डोंगरदिवे, खोली क्र.ए/१८, प्लॉ क्र.एडी-२३२, श्री मंगल कोहौसोलि., गोराई प्लॉट क्र.२, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे कळवावे

सही/ जगरीण व्यंतकराव होंगरिते वकील व नोटरी (भारत शासन) ठिकाण: मुंबई

Sr.

Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id: investors@alkem.com

CIN: L00305MH1973PLC174201

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31 December 2020 (₹ in Million except per share data)

No Total Income from Operations 23,180.5 66,728.5 21,818.4 83,443.6 2 Net Profit for the period (before tax and exceptional items) 5,434.4 15,839.4 4,046.1 12,597.9 12.597.9 Net Profit for the period before tax (after exceptional items) 5,434.4 15,839.4 4,046.1 Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to the 4,509.6 13,450.3 3,819.8 11,270.7 owners of the Company Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period after tax and 13,112.2 4,394.3 3,930.3 Other Comprehensive Income (net of tax)) attributable to the owners of the Company 11,544.7 Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2) 239.1 239.1 239.1 239.1 Other Equity 61,367.6 Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for periods)

Notes

Key numbers of Standalone Financial Results

a. Total Income from Operations	17,787.5	53,022.1	15,964.0	66,770.8
b. Profit Before Tax	4,567.8	14,886.4	3,378.0	13,380.8
c. Profit After Tax	4,009.8	13,223.4	3,485.7	12,644.2
O. F TOTIC ATTO	1,000.0	10,220.4	0,400.1	12,011.

subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 5 February 2021. The figures for the quarter and nine months ended 31 December 2020 have been subjected to limited review by the statutory auditors. The auditors have issued an unmodified report on the financial results for the guarter and nine months ended 31 December 2020.

of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com. By Order of the Board

For Alkem Laboratories Limited

Executive Chairman DIN: 00760310

Housing Society Ltd., Hon. Secretary / Chairman नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनीँ बेझंट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१० / ६८ / २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः

ANKITA DURGESH KUMAR SINGH ...अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

करणार आहेतः

HOLISTICED CHARITABLE TRUST बाबत.

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त. महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझंट रोड, वरळी,

अधीक्षक (न्याय)

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC- X / 1169 / 2020 सार्वजनिक न्यासाचे नाव VIJAYABEN CHHOTHUBHAI DOSHI

मंबर्द-४०००१/

CHARITABLE TRUST बाबत. Ajay Natvarlal Shah अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम महाराष्ट

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

मालकीची आहे काय ? अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त. महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०५/०२/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), बृहन्मुंबई विभाग, मुंबई

a Basic (in ₹):

b Diluted (in ₹):

The above unaudited consolidated financial results were reviewed and recommended by the Audit Committee on 4 February 2021 and

The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33

B. N. Singh

Place: Mumbai Date: 5 February 2021

शिक्का

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,